

September 14, 2024

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip Code: **500325** 

Dear Sirs,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Trading Symbol: **RELIANCE** 

Sub: Newspaper clippings - Postal Ballot Notice and other related information

This is to inform you that the advertisement on the captioned subject has been published today i.e. September 14, 2024 in the newspapers viz. The Times of India (English) and Maharashtra Times (Marathi).

The newspaper clippings are enclosed for your information and records.

Thanking you

Yours faithfully, For **Reliance Industries Limited** 

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer

Encl.: as above

Copy to:

The Luxembourg Stock Exchange 35A boulevard Joseph II L-1840 Luxembourg

Singapore Exchange Limited 4 Shenton Way, #02-01 SGX Centre 2, Singapore 068807

## Max Healthcare set to take over Jaypee hospitals

New Delhi Max Healthcare said it will acquire a 64's stake in dayoe Healthcare for an enterprise value of Rs 1,850 crore in a move that will help bolster the medical infrastructure in Noida and Greater Noida. The company has entered into a strategic agreement with Lakshdeep Group the promoter of Jayoe Healthcare Ldd (HIL) which is undersping insolvency action.

promoter of Jaypee Healthcare-Ld (JHL), which is undergo-ing insolvency action. This strategic collabora-tion and proposed acquisi-tion will give Max Healthcar-re a controlling stake in Jay-se and the strategic collabora-re a controlling stake in Jay-las and the strategic collabora-re a controlling stake in Jay-las proposed in Jay-tee Hospital in Nolda, a company statement said.

"We remain focused on formulating a comprehensi-ve strategy that addresses the demands of all stakehol-ders involved while prioriti-ders involved while prioriti-ders involved while prioriti-he addresses the demands of all stakehol-ders involved while prioriti-ders involved while prioriti-he addresses while the state of the healthcare services in a sus-tainable manner and potenti-ally expand the flagship Nol-da facility to 1200 beds over next flew years, "Max Health-care chairman and MD Ab-hay Soi said. In the heapsilat on the Nolth Greater Nolda Ex-pressway, Jayse Healthcare owns two other hospitals in Uttar-Prades-Bulandshahr and Anoopshahar. The flags-hip Nolda hospital, with 378 operational beds, currently seriest annually There are 200 beds at the hospital in Bu-landshahr, while the one at

The proposed acquisition will give Max Healthcare a controlling stake in Jaypee Healthcare, including its flagship asset, the 500-bed hospital in Noida

Anoopshahar is currently nonoperational. The acquisition
will enhance Max Healthear's network and strengthen
its leadership pection in NCR,
the strengthen is leadership in the strengthen in the strength in the strength



### NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot No

The Company is provided to its members the facility to exercise their right to with resolutions proposed in the said Postal Balon Notice only by electronic "(\*e-voting"). The communication of the assets for dissent of the members woull place through remote e-voting process only. The Company has engaged these of KFI file-th as the agency to provide e-voting facility. Members can cast their during the protof emmitted entered between

### nent of e-voting: 9:00 a.m. (IST) on Monday, September 16, 202 ng: 5:00 p.m. (IST) on Tuesday, October 15, 2024

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-vo module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period

An-OH Date, should treat this Prostal stallor Notice for information planned regulatering (updatting e-mail address):

Members holding shares in physical mode, who have not registe their e-mail address with the Company, are requested to negister e-mail address when the Company, are requested to negister e-mail address a vehicinitie form (silf. (valuable) on the VCompany at www.rll.com) (ub) (field and signed along with requision columnets to KFIn (ch) Unit Relations Indiates United) at 5the Plot 31 & 32, Garbibowit, Financial District, Nanakramguda, Hyderni


b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered updated their e-mail address with their Depository Participant(s), are requested to register (update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

inely immensariate oriental accounts.

The resolutions, figuroused, shall be deemed to have been passed on the lass evoting i.e. Tuesday, October 15, 2024. The results of evoting will be amount or before Thursday, October 17, 2024 and will be displayed on the Cor website at www.ri.com and the website of KF-in-first at https://evoting.kf.intenta.

The results will simultaneously be communicated in the Strick Evotinepse asiable deslippled at the registered office of the Company.

Contact details for addressing e-voling related queries/ grievances, if any: Shri V. Balakrishnan, Vice President KFin Technologies Limited, Selenium Tower B, Ptot 31 & 32, Gachibowii, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 E-mail e-voling, ni@kifiniech. zom Grifere Not: 100 309 4001 (from 500 am. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days







#### What is FMT™ (Functional Manual Therapy®)?

- · A unique and comprehensive approach to patient care
- · Diagnosing and treating the root cause of the pain
- · A system of techniques that focuses on function and movement for efficient performance

Neurological disorders and trauma can seriously affect the quality of one's life. At VARDĀN, our therapists employ Functional Manual Therapy® in order for patients to feel significant changes in their coordination, strength, balance, and  $confidence\ at\ every\ treatment.\ Patients\ will\ return\ to\ full\ independence\ with\ bed\ mobility,\ transferring\ to\ a\ chair,\ standing,$ walking, and sports or hobbies faster than they imagined.

#### MAKE AN APPOINTMENT TODAY.

Call: 011-43580720-22, +91-9810306730 (9 am to 6 pm, Mon to Sat). Email: vardan@ timesofindia.com | Log on to: www.vardan.in 16 A, Ring Road, Lajpat Nagar-IV, New Delhi-110024 | A Functional Manual Therapist is also available in Gurugram & Noida. VARDĀN is a Times of India initiative in collaboration with The Institute of Physical Art, USA.

# बुमराहचा जोशात सराव

भारतीय संघाचे शिबीर सुरू; कोहलीची नेटमध्ये पाऊण तास फलंदाजी

वत्तसंस्था, चेन्नई

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या मोसमातील कसोटीतील आव्हानास बांगलादेशविरुद्धच्या मालिकेने सुरुवात होत आहे. दोन कसोटींच्या या मालिकेसाठी भारतीय संघाचे शिविर यो मालिकसोठी भारतीय संघोप शावर शुक्रवारी सुरू झाले. या शिबीराच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने जोशात मारा केला, तर विराट कोहलीने सुमारे पाउण तास फलंदाजी केली. भारत-बांग्लादेश मालिकेतील पहिली

क्रिकेट कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. या कसोटीसाठी निवडलेल्या भारतीय संघातील सर्व ानवेडलस्या भारताय संवाताल सव खेळाडू सराव शिवीराच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूत्रे घेतल्यापासूनची ही पहिलीच मालिका आहे. गोलंदाज



प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल: तसेच सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर उपस्थित होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने सराव शिबीराची छायाचित्र 'एक्स'च्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहेत. त्यासोबत मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसमाचे काउंटडाउन सुरू झाले आहे, असे म्हटले आहे. शिविराच्या पहिल्यादिवशी प्रशिक्षक गंभीर, तसेच कणंधार रोहित शर्मा यांनी मार्गदर्शन केले. या शिविरात विराट कोहलीन समारे ४५ मिनिटे फलंदाजी केली तर बुमराहने पूर्ण जोशात गोलंदाजी केली, असे सुत्रांनी सांगितले. कोहली या शिवीरासाठी लंडनहून आला. तो शुक्रवारी सकाळी चेन्नईत आला आणि शिविरासाठी दाखल झाला. या शिवीरासाठी निवडलेले बहुतेक

सर्व खेळाडू गुरुवारी रात्रीच चेन्नईत आले होते. सफेराझ खान दुलीप करंडक लढतीत खेळत आहे. या लढतीची लढतात खळत आहे. या लढताचा सांगता झाल्यानंतर तो भारतीय संघात दाखल होईल. भारतीय संघातील क्रिकेटपटू एका महिन्याने मैदानावर् ाक्रकट-४टू एला माहन्यान मदानावर उत्तरत आहेत, भारतीय संघ यापूर्वी श्रीलंकेतील वन-डे मालिकेत पराभूत झाला होता. ती गंभीर यांची प्रशिक्षक या गात्याने पहिली जवाबदारी होती. वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेतील विजेतेपदानंतर राहुल द्विड यांनी प्रशिक्षकपदावरून दर होण्याचे ठरवले

### सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार

म टा प्रतिनिधी नाशिक

राज्य सरकारने क्रीडा मार्गदर्शक म्हणून नेमणूक करीत माङ्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मी नोकरीसाठी संघर्षं करीत उपापासून मा नाजराताठा सवय करात अस्न, त्याचे फळ अशा प्रकारे मिळत असेल तरी मी हा पदभार स्वीकारणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायालयात जाईन, असा पवित्रा 'सावरपाडा एक्स्प्रेस' म्हणून ओळखली जाणारी माजी धावपटू कविता राऊत यांनी घेतला आहे.

कावता राज्य याना यतता आह. दहा वर्षांपासून कविता राज्य राज्य सरकारच्या सेवेत नोकरी मिळावी म्हणून संघर्ष करीत आहे. याबाबतची कैफियत त्यांनी 'मटा'कड़े मांडली क्षिफेवत त्यांना मटा कह माडला होती, राज्य सरकारने खेळाडूंच्या नोकरीबाबत नुकताच शासन आदेश काडला, त्यात त्यांची नेमणुक क्रीडा मार्गदर्शक म्हणून केली आहे. त्या विरोधात त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. कविता राऊत नाराज, पदभार स्वीकारणार नाही

मी सध्या ओएनजीसीच्या डेहरादन मा संच्या आएनआसाच्या डहरादून कार्यालयात कार्यरत आहे. मला क्रीडा विभागात क्रीडा मार्गदर्शक हे पद आणि क्लास वन अधिकारी पदाचे वेतन देण्यावावत निर्णय झाला आहे. गेल्या दण्याबाबत निणय झाला आह. गल्या काही वर्षांत माझ्याबरोबरचे सर्व खेळाडू डीवायएसपी, उपिजल्हाधिकारी, जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत. मी आज क्रीडा मार्गदर्शक म्हणून पदभार स्यीकारला तर निवृत्त होताना तालुका क्रीडा अधिकारी होताना तालुका क्रांडा आध्यक्तात्र म्हणूनदेखील निवृत्त होणार नाही. या पदावर कार्यरत असताना पाच वर्षांच्या आत एनआयएसची परीक्षा द्यांची लागते. आता पूर्वीइतका सराव राहिला नाही. त्यामुळे मी ही परीक्षा देऊ शकत नाही. माङ्याबरोबर असलेले



नोकरी स्वीकारणार नाही वीरधवल खाडे. राही सरनोबत उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचेही ग्रॅज्युएशन नव्हते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात

आज माझ्याबरोबर कार्यरत असलेली ललिता बाबर उपजिल्हाधिकारी आहे. त्याचबरोबर माझ्यानंतर आलेली लतिका माने जिल्हा क्रीडाधिकारी लातका मान जिल्हा क्रीडायकारा आहे. मग मलाच का वेगळा न्याय? मध्यंतरी मला आदिवासी विभागात क वर्ग कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्याची घोषणा करण्यात आली होती, याकडे कविताने लक्ष वेधले.

66 सरकारने नवीन जीआरनुसार ही नियुक्ती केली आहे. मला मागील जीआरनुसार

नोकरी मिळावी ही मागणी आजही कायम आहे. यापूर्वी

झाले. आता पर्याय नसल्यान

कविता राऊत, माजी धावपट्ट

मी हायकोर्टात जाईन. मी

राज्यपाल, मुख्यमंत्री, क्रीडा विभागातील स

### भोपळा फोडण्यातही श्रेयस अय्यर अपयशी

श्रेयस अय्यर दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात शुक्रवारी भोपळ स्पेषताल सामन्यात शुक्रवारा भाषळा फोडण्यातही अपयशी ठरला. संज् संमसननेही अपेक्षाभंग केला. याच वळी खलील अहमदने भारत 'अ' आणि भारत 'ड' सामन्यात दुसऱ्या दिवशी तीन विकेट घेऊन आपली क्षमता दाखवन दिली. या सामन्यात भारत संघाने पहिल्या डावातील शतकी

ज संचान बाहरवा डांपातार रात्या आघाडी दुसऱ्या दिवसअखेर २२२ धावांची केली आहे. श्रेयस केवळ सात चेंडू खेळू शकला. त्यातही त्याला बाहेर जाणाऱ्या; तसेच आखूड टप्प्याच्या चेंडूनी सतावले. त्यातून बचावलेल्या श्रेयसने फटकावेला चेंडू मिडऑनला झेलला गेला. त्यातून बचावलल्या अवसन फटकावला चेंड् मिडऑनला झेलला गेला. क्रीझमधूनच फटका मारल्याचा त्याला फटका बसला होता. खलील अहमदन त्याला चकवले होते. खलीलने त्यापूर्वी अथर्व तायडेला 'इनस्विंगर'वर चकवल ज्ञयेप तापडशा इनास्त्रार पर प्रकार होते. त्याच्या आत आलेल्या चेंडूवर रिकी भुई चकला. त्याची गोलंदाजी पाहून झहीर खानची आठवण येत होती. त्यान यप्टीच्या जवळून मारा करतानाही चेंडु दोन्ही बाजुला चांगला स्विंग केला.

यं प्राप्त बाजूला पानला स्थिन कला. संजू सॅमसन सहा चेंडूच फलंदाजी करू शकला. त्याचा पुल मिडऑनला झेलला गेला. केवळ बारा प्रथम श्रेणी

### संजु सँमसनकडूनही

सामन्याचा अनुभव असलेल्या अकीब खानने त्याला बाद केले होते. अकीब फारसा वेगवान नाही, पण त्याचे चेंडूवरील नियंत्रम तसेच तो कट करण्याची क्षमता लक्षणीय आहे. भारत ड'कडन केवळ देवदत्त पडिक्कलनेच

स्कोअस्बोर्ड : भारत 'अ' २९० स्कोअस्वोर्डः भारत 'शं ' १९० शान्स मुलाणी ८९, तनुष कोटियन ५३, प्रिनि ताणा १७,३-४-५१-५, द्विवस्य करोआपा १५-६-३०-२, अशिन ८८, १८-४कात १ बाद ११५ (प्रथमितिम खेळत आई ५९ - ८२ चेंद्रत ६ चीकार, मर्थक अस्पत अस्पर ०,१-००-० १) वि. भारत 'है' । प्रित्ता खान - ५२,१ पटकांत १८९ (अक्षत गार्चर ४ प्रकृत के प्रकृत । ड : पहिला डाव - ५२.१ पटकात १८३ (अथर्व तायडे ४, यश दुवे १४, श्रेयस अय्यर ०, देवदत पडीक्कल ९२ - १२४ चेंडूंत १५ चौकार, संजू सँमसन ५, रिकी मुई २३, हर्षित राणा ३१, खलील अहमद ८-०-३९-३, प्रसिध कृष्णा ११-४-३०-१, अकीव खान १२-२-४१-३, तनुष कोटियन १२-५-२२, शम्स मुलाणी ९.१-१-५०-१).

## पाकविरुद्ध वर्चस्व अपेक्षित

प्रतिस्पर्ध्यविरुद्ध

आज भारताची लढत

(आज दुपारी १.१५ पासून सोनी स्पोर्टसवरुन थेट प्रक्षेपण)

पारंपरिक

वृत्तसंस्था, हुलुनबुईर (चीन)

भारताचा आशियाई चॅम्पियन्स भारताची आशियाई चाम्मयन्स हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित असला, तरीही भारतीय संघ आज, शनिवारी पाकिस्तानविरुद्ध या स्पर्धेतील वर्चस्वाची मालिका कायम राखण्यास उत्सुक असेल. गतवर्षी भारताने चीनमधीलच स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध दहा गोल केले होते, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती भारतास

भारत हा या स्पर्धेतील संभाव्य विजेता आहे, हे सांगण्यासाठी कोणा तज्जांचीही गरज नाही. भारताचा या स्पर्धेतील मैदानी गोलचा धडाका प्रतिस्पर्ध्याँवरील

जगितक हॉकीतील भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षास तोड नाही. जगभरातील चाहत्यांना या लहतीची प्रतीक्षा असते. पाकिस्तानविरुद्धच्या लहतीच्या वेळी वापूर्वीच्या मामन्यात काय हालं, यास कोडी महत्त्व नरते. गालका संघ कायम आखानात्मक असतो. कोणत्याही परिस्थितीत प्रतिकार करण्याची - हरमनप्रीतसिंग, भारताचा कर्णधार

66 भारतीय संघ संभाव्य विजेत्यांना साजेसा खेळ करीत आहे; मात्र त्याचा विचार न करता आम्ही आमच्या खेळाकडे जास्त नात्र रोपा। येचार न करता आन्छ। आन्छ्या एळाळिक आरत लक्ष देणार आहीत, प्रत्येक सामन्याणिक उंचावलेली कामगिरी आमचा आत्मविश्यास उंचावत आहे. आमचा ब्याचा आता चांग्ला होत आहे. भारताविकट्डच्या सामन्यातही आमचा बयाच वंणाला होणे आइश्यक आहे. विशेषतः पेनल्टी कॉर्नर रोखणे जास्त महत्त्वाचे असेल.

- रेहान बट, पाकिस्तानचा कर्णधार

## भारत आणि पाकमध्ये १८०

सामने. त्यात भारताचे ६६ विजय; पण ८२ पराभव भारताची २०१६च्या सॅफ कीडा स्पर्धेन पाकविरुद्ध हार

क्राडा स्पध्त पाकावरुद्ध हार त्यानंतरच्या १६ सामन्यांत भारत अपराजित. त्यामधील १४ सामन्यांत विजय आशिया स्तरावर ३६ लढतींत

आशियां स्तरावर ३६ लंडता भारत; तसेच पाकचे प्रत्येकी १५ विजय. सहा सामने अनिर्णित. आशिया स्तरावरील लढतीत

भारताचे गोलांत ७७-७३ असे आशियाई चॅम्पियन्स करंडक

स्पर्धेतील ११पैकी ७ सामन्यांत भारताचा विजय, दोन बरोबरी आणि दोन पराभव.

 या स्पर्धेतील गोलांत भारताची ३२-२२ अशी हकमत

भारताने या स्पर्धेत २०१३नंतर एकही लढत गमावलेली नाही. त्या वेळी मनप्रीतसिंगच्या नेतत्त्वाखाली राखीव खेळाडंचा संघ पाठवण्यात आला होता.

#### भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भर्ती बोर्ड

विविध गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) साठी भरती खालील तक्त्यामध्ये दिलेल्या विविध संवर्गातील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविष्यात रे 13.10.2024 आहे. सर्व बाबतीत पूर्ण झालेले अर्ज केवळ ऑनलाङ्ग सबमिट केले जाने आवश्यक आहे. :14.09.2024

पदाये नाव	7 व्या सीपीसीनुसार वेतन स्तर	प्रारंभिक वेतन (फ.)	वैद्यकीय मानक	वय (01.01.2025 रोजी)*	एकूम तात्पुरत्या रिक्त जागा (सर्व रेल्वे भर्ती बोर्ड)
मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्क, स्टेशन मास्टर	स्तर-6	35400	तपशीलवार सीडीएन मध्ये	18-36	2730
गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ खाते सत्ययक सह टंकलेखक.	स्तर-5	29200	परिशिष्ट A पहा	वर्ष	5383
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक	W. C.	20200		एकूण (सर्व रेल्वे मर्ती बोर्ड): 8113	

"यामध्ये कोविड-19 साधीच्या आजारामुळे एक वेळचा उपाय म्हणून विहित वर्यामयदिच्या पलीकहे 3 वर्षांची सूट समाविष्ट आहे,

क तपत्रिाशंसादी, कृपया खाली सूर्योबद्ध केलेल्या सर्व सहमागी रेल्वे भतीं मंडळांच्या (आरआरबी) अधिकृत वेबसाइटवर उचलब्ध तपशीलवार केंद्रीग गर सूचना (शीईरन) क्रमांक 05/2024 पहा.

आरआरबी	वेबसाइट पता	आरआरबी	वेबसाइट पत्ता	
अहमदाबाद	www.rrbahmedabad.gov.in	कोलकाता	www.rrbkolkata.gov.in	
अजमेर	www.rrbajmer.gov.in	मालदा	www.rrbmalda.gov.in	
वेंगळुस	www.rrbbnc.gov.in	मुंबई	www.rrbmumbai.gov.in	
भोपाळ	www.rrbbhopal.gov.in	मुझपफरपुर	www.rrbmuzaffarpur.gov.in	
भुवनेश्वर	www.rrbbbs.gov.in	पाटणा	www.rrbpatna.gov.in	
बिलासपूर	www.rrbbilaspur.gov.in	प्रयागराज	www.rrbald.gov.in	
चंदीगड	www.rrbcdg.gov.in	रांची	www.rrbranchi.gov.in	
चेन्नई	www.rrbchennai.gov.in	सिकंदराबाद	www.rrbsecunderabad.gov.in	
गोरखपूर	www.rrbgkp.gov.in	सिलीयुडी	www.rrbsiliguri.gov.in	
गुवाहाटी	www.rrbguwahati.gov.in	तिरुवनंतपुरम	www.rrbthiruvananthapuram.gov.in	
जम्मू-श्रीनगर	www.rrbjammu.nic.in		3896.0	

है सूचना पूर्णपणे सूचक स्वरूपायी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणवापूर्वी उमेदवारांनी त्यांची पात्रता निश्चत करण्यासाठी तपशील

क्रमांक RRB/ADI/Advt./CEN-05/2024. दिनांक: 14.09.2024

### चेक प्रजासत्ताक संघाने मने जिंकली

भारतीय संघास उशीर, तरीही लढत थांबवली

मुंबई : भारताच्या दोन्ही संघांनी बुद्धिवळ ऑलिम्पियाडमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. महिला संघाने पुन्हा बरोबरीचा अर्धा गुण गमावला; मात्र य अॉलिम्पियाडच्या दुसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाचे प्रतिस्पर्धी असलेल्या चेक प्रजासत्ताक संघाने सर्वांचे मन जिंकले. भारतीय महिला संघाचा चेक

प्रजासत्ताकविरुद्धचा ३.५-०.५ विजय हा अनपेक्षित नव्हता; मात्र या लढतीच्या वेळी चेक प्रजासत्ताक या लंडताच्या वळा चक प्रजासताक संघाने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सर्वाचे मन जिंकले. भारतीय संघास स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन येणारी बस उशिरा आली. भारतीय संघातील खेळाड स्पर्धेच्या ठिकाणी पोचण्यापूर्वीच दुसरी फेरी सुरू होण्याची बेळ झाली होती.

फरी सुरू होण्याच्या सुमारास चेक लढत सुरू होण्याच्या सुमारास चेक प्रजासत्ताक संघातील चारही खेळाडू आपल्या जागेवर होत्या, त्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांनी (मुख्य पंच) चेक अधिकाऱ्यांनी (मुख्य पंच) चेक संघातील खेळाडूंनी घड्याळ सुरू करण्याची सूचना केली; मात्र चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंनी यास नकार

403

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

बांधकाम विभाग

निविदा सुचना क्र. ३३ (२०२४-२५) प्रशासक, कल्याण डॉवियली महानगरपालिका हे कल्याण डॉवियली महानगरपालिका क्षेत्रतील खालील २ कामाकरीता B-1 नमुन्यत योग्य त्या वर्गातील नॉरणीकृत कंत्राटदार्सकडून र्द-निविदा मार्गावित आंति.


निविदापूर्व बैठक दि. १८/०९/२०२४ रोजी ३.०० वाजता शहर अभियंता कार्यालय, प्रश् मारत, शंकरराव चौक, कल्पाण पश्चिम येथे घेण्यात येईल.

निविदेवाबतची अधिक माहिती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. द. १३/०९/२०२४ शहर अभिनेर मी भारताचे भविष्य आहे, मी आता मतदार आहे ! कल्पाण डॉबिवली महा-कल्पाण



वंतिका अगरवाल: तसेच भारतीय

संघातील अन्य खेळाडू आपल्या जागेवर बसल्या, त्या वेळी लढतीची वेळ झाल्यावरही चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंनी घड्याळ सुरू केलेली नाही, हे त्यांच्या लक्षात आले, वंतिका, दिव्या ह त्याच्या लक्षात आल. वातका, १६व्या देशमुख आणि द्रोणावली हरिका यांनी आपल्या लढती जिंकून भारतास ३.५-०.५ असे विजयी केले. चेक प्रजासत्ताक संघाने दाखवलेली खिलाडूवृत्ती सर्वांच्या नक्कीच लक्षात राहील



ठाणे महानगरपालिका, परिवहन सेवा, ठाणे (TMT), याद्वारे "परिवहन सेवेच्या सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या ई-तिकीटिंग प्रणालीच्या वार्षिक निगा व देखभालीच्या कामासाठी आणि Automated Fare Collection System (AFCS) ची प्रणाली विकसित करुन संपूर्ण प्रणालीची पाच वर्षांकरीता निगा व देखभाल करणेसाठी अनुभवी आणि नोंदणीकृत कंत्राटदारांकड्न शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahatenders.gov.in ठामपा/पिआरओ/टीएमटी/३४९/२०२४-२५ दि.२२/०८/२०२४ नुसार निविदा मागविणेत आल्या होत्या. सदरील निविदेस मुदतवाढ क्र.१ देण्यात येत आहे.सदरच्या निविदा दि.२०/०९/२०२४ रोजी १५.०० वा.पर्यंत स्विकारणेत येतील व शक्य झाल्यास दि.२३/०९/२०२४ रोजी १५.०० वा. स्विकारलेल्या निविदा ऑनलाईन प्रध्वतीने उघडण्यांत येतील इतर अरी व शर्ती यापवीं प्रसिध्द केलेल्या निविदेमध्ये नमृद केल्याप्रमाणे तशाच राहतील.

ठामपा/पिआरओ/परिवहन/४८८/२०२४-२५ दि. १३.०९.२०२४

www.thanecity.gov.in

PLS VISIT OUR OFF, WEBSITE

सही/-परिवहन व्यवस्थापक

परिवहन सेवा,ठा.म.पा.ठाणे

SLUM REHABILITATION AUTHORITY, BRIHANMUMBAI

Slum Rehabilitation Authority, BrihanMumbai, invites e-tender for work a ive Building, Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai-400 051 as pe

| Tender Fees (Non Time for tender submission | Rs. 590|- | 21/09/2024 | 25/09/2024 |

upto 3.00 PN

# SLUM REHABILITATION AUTHORITY, BRIHANMUMBAI

No. SRA/ENG/OW/37682/2024 Date: 13/09/2024

E-TENDER NOTICE Slum Rehabilitation Authority, Brihanmumbai, invites e-tender for work at Administrative Building, Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai - 400 051 as per the following details:

Sr. No.	Name of work	Tender Fees (Non - Refundable)	Last date & Time for tender submission	Opening date of tender
1	E-Tender for Comprehensive Annual Maintenance Contract of Air Conditioners installed at Slum Rehabilitation Authority, Admin bldg. Bandra (E) Mumple. 40005		21/09/2024 upto 3.00 PM	24/09/2024

Complete details are available in the tender document uploaded at Mahatender portal https://mahatenders.gov.in/nicgep/app

Sd/-Secretary, Slum Rehabilitation Authority, BRIHANMUMBAI

Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: 022-2656 5800, 6912 5800, Email: info@sra.gov.in

MAH	E- TENDER NOTICE					
Maha		bids (e-Tender) from repute Website https://srmetende				
Sr. No.	Tender No. EE/400kV R.S. (O&M) Dn/NGTN/ Tech/	Description	Estimated cost in lakhs	Submission date		
1	e-Tender-18/24-25/ Rfx No.7000032713		Limited to Rs. 3,00,000/-	20.09.2024 up t 23.59hrs		

EMD Rs. 5000/-, Tender fee Rs. 500/- + GST For further details visit our website <a href="https://htms

EXECUTIVE ENGINEER 400kV R.S. (O&M) Dn. Nagothane

## मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रापिकरणाचे घटक मंडळ कुळके इ. 022 86405516, ईका. mindaspeakprojects@gmail.com



निर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ) खोली क्र. ६३५, पाचवा मजला निर्माण भवन, वांद्रे (पुर्व), मुंबई - ४०० ०५१, हे ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) \*Appointment of Construction & Development Agency (C&DA) Invoyed of Construction-Cycum Development Construction The redevelopment of Construction Cycum Development Construction The redevelopment of PMGP Colony at Majacwad, Jogashwari (E.), (CTS No. 175 (p), 1916).\* ut ammetita Fidar unifer ainte, fidar user ammerium ubartesaine thips://mahatenders.gov.in.userain.age/in.gc/ Fidab4 discusses airdinatives.

नाम नाम है। निविद्या विश्वती सुरू: 0६/०१/२०२४ सार्य. ११.३० वाजता. २) निविद्यापूर्व बैठक : १८/०९/२०२४ दुपारी ७३.०० वाजता. ३) निविद्या विश्वती बंद : २७/०९/२०२४ सार्य. ०५.०० वाजता. ४) वॉकिक बोती उपडण्याची दिनांक : २०/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता. ५) आर्थिक बोती उपडण्याचा दिनांक : तांत्रिकट्टपा यात्र निविद्याकार्तना स्वतंप्रयो

वाजता. ५) आर्थिक बाता उधक-भाग । काळीम्पात देखें : सक्षम प्राधिकारी मांनी एक किंवा सर्व निविदा कोमतेती करत्य न देता नाकारन्याया अधिकार राष्ट्रा टेकरा आहे. तसेव अट असर्विती निविदा रावीकारती जागार नाही. चैते ६ ) विज्ञत ने निविदा सूचना उपाधिक मोकारमाळाव उपायसा असेत. १) निविदा सूचनेबाबात युव्दिपकक/बदत असरसास फक्त सेकेतस्थळावर प्रकाशिक केने वाईस. सामिक्ट केने स्थापन प्राधीत । कार्यकारी अधिकार सिविद्य असरसास एक सेकेतस्थळावर प्रकाशिक केने वाईस. कार्यकारी अधिकार सिविद्य असरसास एक सेकेतस्थळावर प्रकाशिक स्थापन



मजला, मेक्स चेंबर्स ४, २२२, मरियम पॉईट, मुंबई - ४०० ०२ , फॅक्स: +९१-२२-२२०४ २२६८ • ई-मेल: investor.relation CIN: 147110MH1973PI C019786

#### कंपनीच्या सदस्यांसाठी सूचना

कंक्मीच्या सदस्यांना ह्याद्वारे सूचना देण्यात योत आहे थीं, तुच्यार, सस्टेंबर १२, २०२४ तोती (''अंत्रीस सुदतीस्या तारखेका'') ज्यांचे दे-मेळ अद्देश कंपनी श्रीशेलन देशनीत्रीत्रीत्र (तिर्केटेड (''शेशिनटेक'') कन्मीचे वीनदार आणि सम्पाम हरतांतरण प्लंदः/ विधाविद्यते सहस्यांनी/विधाविद्यतेत्र वाणेककं नांदातिकं अद्देश, अता तारवांचाना पोस्टाक माराधिकेच्या सुपनित नुसूद करण्यात आलेक्या दायावार सरस्यांची अदिश, अता तारवांचाना पोस्टाक माराधिकेच्या सुपनित नुसूद करण्यात आलेक्या दायावार सरस्यांची महित, असा सदरवांना पोस्टल मतपिक्षेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या ठ समरी मिकविष्यसासाठी, कांपीरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिप्रकारंपुरातर, इस संटल मतपिक्षेची सूचना पाठविष्यात आली आहे. कंपनीने शुक्रकार, सर्टबर १३, २ तरपिक्षेची सूचना इलेक्ट्रीनिक पद्धतिने पाठविष्याये काम संपूर्ण केले आहे.

० रक्ताः उक्तेच्या सूचनेत नमूद करण्यात आहेले रस्तऐयज इहेक्ट्रॉनिक पद्ध १ आणि ज्या सदस्यांना सदर दस्तऐयज तपासायचे आहेत त्यांनी त्यांच क/श्रीपी आयडी आणि ब्राहक आयडी नमूद करण investor.relati

#### र्द-मलदानासंबंधी सचना

कंपनी आपना महरकांचा चोक्ता अपविक्रिया सुपति पहुं केरेका अपवार्थित रहावार साहदा-करणाया तथा अधिकार सक्तायाध्याधि काम देक्ष्यप्रित आपनी स्थापित स्थापित स्थापन स्थापनी ("ई-सम्बद्धा") दुविधा उनाव्य अपने होत आहे. स्थापनीय स्थापी किंता सहात्यीया संस्था दुवार ई-साहदा अधिकारी होईन, संपत्ति स्थापनी स्थापनी स्थापनीय उत्तराय सम्बद्धा कर्मा स्थापनार्धी सेतिमदेक सोवी सेवा पेतानी आहे. सदस्य व्यापनी पूर्व सेकेराचा स्थापनीय उत्तराय समाने स्थापनी स्थापनीय स्थापनी

ई-मतदान सुरू होण्याची वेळ

सोमवार, सप्टेंबर १६, २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवेळ) मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (भाप्रवेळ)

तारीख व वेळेनंतर ई–मतदान करच्याची परवानगी दिली जाजार नाही आणि त्यानंतर रील कालावधी संपर-यानंतर ई–मतदान सुविधा अकार्यान्वित करण्यात येईल.

अंतिम पुरतीच्या तारखेला ज्यांचे नाव क्षिमीक्रिटरीज यांचेपाशी असलेल्या सदस्यांच्या रजिन्दरस्यो /लापपारक मातकांच्या यादीन आहे. आगी व्यक्ती ई-मनदानात सहमागी होण्यासाठी पात्र सम्माज्यात योक, अभिम पुरतीच्या तारखेनंतर सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना अन्त माहितीसाठी आहे असे सम्माचे.

ई-मेल ॲड्रेसची नॉदणी / सुधारना करण्याची पद्धती:

क्रमीत स्वस्थात स्वमाण कारण करवारे, ज्यांनी कंपनीवारी वर्षाया ई-मेत अड्रेश नॉवरिकेट गाँछ (ज्यां क्रमीता क्रांत्य क्रांत्य क्रिंग नॉवरिकेट गाँछ (क्रांत्य क्रांत्य क्रांत्र क्रांत्य क्रांत्र क्रांत्य क्

ख) ज्यांनी त्यांच्या डिप्पोझिटरी सहमागींकडे त्यांच्या ई-मेल अद्वेसची नोंदगी/सुप् अशा दिमटिरिअलाईव्ड स्वकपात समागा धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे दिमें अशा दिपोझिटरी सहमागींकडे त्याची नोंदगी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात

स्वरंत रुवाव मंत्रूष झान्याम, तो ई-मतदानाच्या वेदाय्या तारखेला म्हणलेव मंत्रावया, जीवाटेबर १४, जीनो महत्त् कावायो मानले जार्वेल, ई-मतदानाचे निकाल पुरुषात, जीवाटेबर १७, २०२४ ऐसी हिंबा जाहिर कावाया येतील जाति तो संपनीच्या येवसाईटवा श्रम्पकां (द्वारा येवे ये वेदिकरीटक योच्या येवस काहिर कावाया येतील जाति तो संपनीच्या येवसाइर काव्याया येतील, हे निकाल त्याय केवी रहील काव्याया येतील, काव्याया

#### mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. १४/०१/२०२४ ते दि. २३/०१/२०२४ रोजी दुपारी ३.०० बाजेग्यर्सन उपलब्ध होईल. भरण्यात आलेल्या निर्मिदा हवा दि. २३/०१/२०२४ रोजी दुपारी ३.०० बाजेग्यर्सन वीसा संकेतस्थळावर अस्तीक बल्तेना याव्यात. प्राप्त निर्मिदा दि. २४/०१/२०२४ रोजी दुपारी ४.०० बाजता शक्य झाल्यास उपडण्यात मेतील. to toilets at Administrative Wing "B" & "C" of building, Slum Rehabilitation Authority, Brihanmumbai, Bandra (East), Mumbai-400051 कोणत्याही कारणास्तव एक किंवा सर्व निविदा रह करण्याचा अधिकार प्रशासकांनी राखून ठेवला आहे, याबद्दलचा त्यांचा निर्णय अंतिम व सर्व निविदाधारकांना बंधनकारक राष्टील.

**ई-निविदा सूचना क: Ref. No. E**E/SPC/MBI0-tender/03/2024-25 कार्यकारी अभियंता (शिष्टोष प्रकल्प कक्ष), मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ) खोली क्र. ६३५, पाचवा मजता,